

आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत नवसंजीवन
योजनेतर्गत घटक कार्यक्रमाची प्रगती अकरा
पडताळणी निकषांच्या आधारे संबंधित
जिल्हाधिका-यांमार्फत तपासण्याबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक :- कुपोनि-२०१२/प्र.क्र.११७/का.८

मंत्रालय विस्तार, मुंबई-३२

तारीख: २४ जून, २०१३

वाचा -

- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- टिएसपी-१०९५/प्र.क्र.६/का.०६,
दि.२२.६.१९९५
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- कुपोनि-२००४/प्र.क्र.८७/का.०८
दिनांक १९ जुलै, २००४.

शासन परिपत्रक -

वरील शासन निर्णय क्रमांक १ अन्वये महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण आदिवासी उपयोजना क्षेत्रात दिनांक १ मे, १९९५ पासून नवसंजीवन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. उपरोक्त शासन निर्णयात नवसंजीवन योजनेचा उद्देश, नवसंजीवन योजनेचे स्वरूप, योजनेतर्गत घटक योजना, योजनेच्या कार्यपद्धती तसेच नवसंजीवन योजनेचे सनियंत्रण याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. शासन निर्णय क्रमांक २ च्या परिच्छेद (२)(पाच) मध्ये परिशिष्ट "अ" मधील बाबींची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व योग्य त-हेने होत आहे याची दक्षता घेण्यासाठी व सनियंत्रणासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षते खाली उच्चस्तरीय समितीमार्फत आढावा घेण्यात येतो.

२. आदिवासी भागात नवसंजीवन योजना अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सदर उच्चस्तरीय समितीच्या दिनांक १३ जून, २०१३ रोजी झालेल्या बैठकीत आदिवासी उपयोजना क्षेत्रात नवसंजीवन योजनेतर्गत घटक कार्यक्रमाची प्रगती सोबत परिशिष्ट "अ" नुसार ११ पडताळणी निकषांच्या आधारे संबंधित जिल्हाधिका-यांमार्फत एकाच ठराविक दिवशी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यास अनुसरून शासन परिपत्रकाव्दारे सूचना देण्यात येत आहेत की, दिनांक ४ जुलै, २०१३ रोजी नवसंजीवन योजनेचे मुख्य अंमलबजावणी अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांनी परिशिष्ट "अ" मध्ये नमूद ११ पडताळणी निकषांच्या आधारे नवसंजीवन योजनेतर्गत घटक कार्यक्रमाचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल शासनास सादर करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६२४१५३३४५०७२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रविण परदेशी)
प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग(वने) मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव, महसूल व वन विभाग(महसूल) मंत्रालय, मुंबई
४. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
६. प्रधान सचिव, नियोजन विभाग (रो.ह.यो.) मंत्रालय, मुंबई.
७. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११. सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. सचिव तथा आयुक्त, कुटुंब कल्याण, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. महा संचालक, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन, नवी मुंबई
१४. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालये, पुणे
१५. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

१६. जिल्हाधिकारी (आदिवासी उपयोजनेतर्गत १५ जिल्हे)
१७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (आदिवासी उपयोजनेतर्गत १५ जिल्हे)
१८. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण)जिल्हा परिषद (आदिवासी उपयोजनेतर्गत १५ जिल्हे)
१९. बाल विकास प्रकल्प अधिकारी, (८५ आदिवासी प्रकल्प)
२०. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
२१. सर्व अपरआयुक्त, आदिवासी विकास.
२२. सर्व, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
२३. निवड नस्ती का.०८

परिशिष्ट "अ"

नवसंजीवन योजेतर्गत घटक कार्यक्रमाची प्रगती तपासण्यासाठी पडताळणी निकष

- १) आदिवासी क्षेत्रातील गावे /पाडयांमध्ये ग्रामपंचायतींना शुध्द पाण्याचे स्रोत उपलब्ध आहे. ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडर उपलब्ध आहे. गाव/पाडयातील पाण्याचे नियमितरित्या केले जात आहे.
- २) आदिवासी क्षेत्रात गावे/पाडयांमध्ये धाय पुरवठा दुकाने जवळच्या अंतरावर उपलब्ध आहेत. सदर दुकांनामध्ये पुरेसा धाय साठा उपलब्ध आहे.
- ३) आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडयातील लाभार्थ्यांना पुरेशा प्रमाणात पुरक पोषण आहार उपलब्ध करण्यात येत आहे.
- ४) आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक गावातील ० ते ६ वयोगटातील सर्व बालकांची नियमित व ठराविक काळात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
- ५) आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक, जीवनरक्षक व तातडीचा औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- ६) आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्थांमध्ये तज्ञ संवर्गातील पदे विशेष स्त्री रोग तज्ञ व बाल रोग तज्ञ यांची पदे उपलब्ध व भरलेली आहेत.
- ७) आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक खेडयासाठी /पाडयासाठी प्रशिक्षित दाई उपलब्ध आहेत.
- ८) आदिवासी क्षेत्रात विविध मानकाप्रमाणे आरोग्य संस्था मंजूर करण्यात आल्या आहेत.
- ९) आदिवासी क्षेत्रात रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे.
- १०) आदिवासी क्षेत्रातील गावे /पाडयांमध्येपाडया स्वयंसेवक आणि फिरत्या आरोग्य पथकाच्या १०० टक्के नेमणूक झाल्या आहेत.
- ११) आदिवासी क्षेत्रातील श्रेणी ३ व ४ मधील सर्व बालकांना आंतररुग्ण सेवा व तातडीचे औषधउपचार देण्यात येत आहे.
